

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,
बीड व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत
अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी
आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते
दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय:- मुवाढ २०२५/(प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक:०७/०८/२०२५.

- संदर्भ :-
१. जलसंपदा विभागाचे शासन निर्णय क्र.आढावा-१००२/(३३५-२००२) आ (प्रशि) दि.०६.०२.२००३.
 २. शासन निर्णय क्र.मुवाढ २०२४/प्र.क्र.१५४/२०२४/लाक्षेवि (आस्था), दि.१०/१०/२०२४.
 ३. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क,दि.०३/०३/२०२५.
 ४. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे पत्र जा.क्र.लाक्षेविप्रा/बीड/
आ-०१/३०८/सो, दि.१०/०२/२०२५.

प्रस्तावना :-

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १०२४ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ३२ पदांना संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांनी त्यांच्या संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये त्यांचे मंडळ कार्यालय व मंडळांतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १०२४ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २७ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतू ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.४ येथील दि.१०/०२/२०२५ रोजीच्या प्रस्तावास अनुसरून अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे कार्यालय व त्यांतर्गत विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १०२४ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २७ पदांना दि.०१/०३/२०२५ ते

दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील नमूद केलेली माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांचे कार्यालय अंतर्गत विभागीय कार्यालयातील आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना संदर्भ क्र.३ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदे	लेखाशिर्ष
१	२	२	४	५
१.	अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड	३२	००	मागणी क्रमांक-आय-३ २७०५-लाभक्षेत्र विकास, ००१-संचालन व प्रशासन ८०, सर्वसाधारण ४३४, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, (००) (००) (०३) प्रशासकांची आस्थापना (अनिवार्य) (२७०५ ३६४९)
२.	कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, क्र.३, बीड.	५५५	१०	अ) मागणी क्रमांक-आय-३ २७०१-मध्यम पाटबंधारे, ८०, सर्वसाधारण, ००१-संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना (०४) (११) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, (अनिवार्य) (२७०१ ९९७८)
३.	कार्यकारी अभियंता, माजलगाव	२५९	१७	

	पाटबंधारे विभाग, परळी वैजनाथ.			ब) मागणी क्रमांक-आय-३ २७०१-मध्यम पाटबंधारे, ८०-सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन (०६) लाभक्षेत्र विकास आस्थापना (०६) (०७) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड (अनिवार्य) (२७०१बी२२४) क) मागणी क्रमांक-आय-३ २७०५ लाभक्षेत्र विकास, ००१ संचालन व प्रशासन, ८०-सर्वसाधारण, ४३४, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, (००) (०४) भूविकास कामे आस्थापना (अनिवार्य) (२७०५ ३६५८)
४.	कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा,विभाग क्र-१०, परभणी	१७८	००	४७०१-मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च
	एकूण	१०२४	२७	

- अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार १०२४ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील १०२४ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील २७ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत, या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.

३. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.
४. रुपांतरीत आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
५. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहितीनुसार पदांची संख्या/पदामधील घट/पदामधील वाढ/सेवानिवृत्ती इ. माहिती अंतिम/अचूक आहे, असे गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाची असल्याने गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे.
६. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०७१५३३४०८६२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र :- परिशिष्ट “अ” व विवरणपत्रे “१ ते ०७”

प्रत,

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपुर.
३. वित्त विभाग, (व्यय-१२)/अर्थ-१९ / वित्तीय सुधारणा-१ / विनियम), मंत्रालय, मुंबई.
४. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर.
५. मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास (जसंवि), छत्रपती संभाजीनगर.

६. अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड,

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

७. कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.०३, बीड/
कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी वैजनाथ/
कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र-१०, परभणी

८. जिल्हा कोषागार अधिकारी, बीड.

९. आ (प्रशि) कार्यासन/अर्थ-१/अर्थ-२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

१०. लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय:- मुवाढ २०२५/(प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०७/०४/२०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट - "अ"

अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड मंडळातील पदे तसेच मंडळांतर्गत विभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
१.	अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड.	३२ (विवरणपत्र-१)	००	मागणी क्रमांक आय -३ २७०५- लाभक्षेत्र विकास, ००१-संचालन व प्रशासन ८०, सर्वसाधारण ४३४, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, (००) (००)(०३) प्रशासकांची आस्थापना (अनिवार्य) (२७०५ ३६४९)
२.	कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र-३, बीड.	५५५ (विवरणपत्र-२)	१० (विवरणपत्र-५)	अ) मागणी क्रमांक आय -३ २७०१- मध्यम पाटबंधारे, ८०-सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना
३.	कार्यकारी अभियंता, माजलगाव पाटबंधारे विभाग, परळी वैजनाथ.	२५९ (विवरणपत्र-३)	१७ (विवरणपत्र-६)	

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
				<p>(०४) (११) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड(अनिवार्य) (२७०१ ९९७८).</p> <p>ब) मागणी क्रमांक आय -३ २७०१- मध्यम पाटबंधारे, ८०-सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन (०६) लाभक्षेत्र विकास आस्थापना (०६) (०७) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड. (अनिवार्य) (२७०१ बी २२४)</p> <p>क) मागणी क्रमांक आय -३ २७०५ लाभक्षेत्र विकास, ००१ संचालन व प्रशासन, ८०-सर्वसाधारण, ४३४, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड, (००)(०४) भूविकास कामे आस्थापना (अनिवार्य) (२७०५ ३६५८)</p>

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
४.	कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र-१०, परभणी	१७८ (विवरणपत्र-४)	००	४७०१- मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च
	एकूण	१०२४	२७	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय:- मुवाढ २०२५/(प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०७/०८/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - १

कार्यालयाचे नाव :- अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड

नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे

दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ

अ.क्र.	पदांचे नांव	दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, बीड	
१.	अधीक्षक अभियंता व प्रशासक	१
२.	कार्यकारी अभियंता (तां.कक्ष)	१
३.	उपविभागीय अभियंता	१
४.	लेखाधिकारी	१
५.	क.अ./शा.अ./स.अ.श्रेणी-२	३
६.	कार्यालयीन अधीक्षक	१
७.	प्रथम लिपीक	१
८.	वरिष्ठ लिपीक	४
९.	कनिष्ठ लिपीक	४
१०.	प्रमुख दप्तर कारकून	१
११.	वरिष्ठ दप्तर कारकून	१
१२.	मुख्य आरेखक प्रमुख आरेखक	१
१३.	आरेखक श्रेणी-२	१
१४.	संगणक कार्यक्रम चालक	१
१५.	टंकलेखक	३
१६.	उच्च श्रेणी लघु लेखक/निम्नश्रेणी लघु लेखक	१
१७.	वाहनचालक	१
१८.	नाईक	१
१९.	शिपाई	३
२०.	चौकीदार	१
	एकूण	३२

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय:- मुवाढ २०२५/(प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०७/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - २

कार्यालयाचे नांव :- कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.३, बीड.

नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे

दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ

अ.क्र.	पदांचे नाव	दि.१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
	कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.३, बीड.	
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उप कार्यकारी अभियंता	१
३.	कनिष्ठ अभियंता	४
४.	विभागीय लेखापाल	१
५.	प्रथम लिपीक	१
६.	आरेखक	१
७.	सहा. आरेखक	१
८.	वरिष्ठ लिपीक	५
९.	अनुरेखक	०
१०.	कनिष्ठ लिपीक	४
११.	संगणक	०
१२.	वरिष्ठ दप्तर कारकुन	१
१३.	दप्तर कारकुन	३
१४.	कालवा निरीक्षक	०
१५.	टंकलेखक	३
१६.	भांडारपाल	१
१७.	सहा. भांडारपाल	१
१८.	भांडार लिपीक	०
१९.	वाहन चालक	१
२०.	दप्तरी	०
२१.	हजेरी लिपीक	०
२२.	नाईक	१
२३.	संदेश वाहक	०

२४.	शिपाई	५
२५.	चौकिदार	१
	एकुण	३६
	जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.२, बागपिंपळगांव	
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दप्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकुण	१३
	१) सिंचन शाखा क्रं.१ पैठण	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरीक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१
	एकुण	२२
	२) सिंचन शाखा क्रं.२ धोंडराई	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरीक्षक	८

५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
३) सि.शा.क्र.३ बागपिपळगांव		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
४) सिंचन शा.क्र.४ तलवडा		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.४, गेवराई		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	२
५.	दप्तर कारकुन	२
६.	अनुरेखक	१
७.	टंकलेखक	१
८.	वाहन चालक	१

९.	शिपाई	२
१०.	चौकिदार	१
	एकुण	१३
	१) उपसा सिं.शा.क्र.१ बोरगांव (पैठण)	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
	२) उपसा सिं.शा.क्र.२ गेवराई	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
	सिंचन शा.गेवराई	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दप्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२

जायकवाडी प्रकल्प जलनिःस्सारण बांधकाम उप विभाग क्र.११, केसापुरी वसाहत ता.माजलगांव		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	दप्तर कारकुन	२
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	अनुरेखक	१
७.	टंकलेखक	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकिदार	१
	एकुण	१३
१) सिंचन शाखा क्रं.५ जातेगाव		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
१) सिंचन शा.क्र.६ टाकरवन		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
१) सिंचन शा.क्र.७ मालीपारगांव		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२

३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
	१) सिंचन शा.क्र.८ केसापूरी	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकिदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकुण	२२
	भु-विकास स्थापत्य उप विभाग क्र.९, केसापूरी वसाहत, ता.माजलगांव	
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	४
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	२
५.	उप अवेक्षक	१
६.	टंकलेखक	१
७.	वाहन चालक	१
८.	शिपाई	२
९.	चौकिदार	१
	एकुण	१४
	पाटबंधारे उप विभाग बीड.	
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	२
५.	अनुरेखक	१

६.	दफ्तर कारकुन	२
७.	वाहन चालक	१
८.	टंकलेखक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकिदार	१
	एकुण	१३
सिंचन शा क्रं.१, बीड		
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दफ्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
सिंचन शाखा क्रं.२, बीड		
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दफ्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
बिंदुसरा शाखा बीड, पाली		
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दफ्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१

९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	सिंचन शा. सिंदफणा	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दप्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	पाटबंधारे उप विभाग आष्टी.	
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	२
५.	अनुरेखक	१
६.	दप्तर कारकुन	२
७.	वाहन चालक	१
८.	टंकलेखक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकिदार	१
	एकुण	१३
	सिंचन शाखा आष्टी	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	संदेशक	१
६.	दप्तर कारकुन	२
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२

	सिचन शाखा कडा	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	संदेशक	१
६.	दप्तर कारकुन	२
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	सिचन शाखा कडी	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	संदेशक	१
६.	दप्तर कारकुन	२
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	सिचन शाखा मेहकरी	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८
४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	संदेशक	१
६.	दप्तर कारकुन	२
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	सिचन शाखा महासांगवी	
१.	शाखाधिकारी	१
२.	मोजणीदार	४
३.	कालवा निरिक्षक	८

४.	स्था. अ. सहाय्यक	१
५.	दप्तर कारकुन	२
६.	संदेशक	१
७.	कालवा टपाली	१
८.	शिपाई	१
९.	कालवा चौकिदार	३
	एकुण	२२
	एकुण एकंदर	५५५

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक मुवाढ-२०२५(प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०७/०४/२०२५ चे सहपत्र
विवरणपत्र - ४

कार्यालयाचे नांव :- कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा विभाग क्र.१०, परभणी.

नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे

दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ

विभागीय कार्यालय

अ.क्र.	पदनाम	दि.१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उपकार्यकारी अभियंता	१
३.	क.अ./शा.अ./स.अ.श्रे-२	४
४.	विभागीय लेखापाल	१
५.	प्रथम लिपीक	१
६.	वरिष्ठ लिपीक	५
७.	कनिष्ठ लिपीक	४
८.	टंकलेखक	३
९.	भांडारपाल	१
१०.	सहा.भांडारपाल	१
११.	आरेखक श्रेणी-१	१
१२.	आरेखक श्रेणी-२	१
१३.	निम्नश्रेणी लघुलेखक	१
१४.	संगणक	१
१५.	वाहन चालक	१
१६.	नाईक	१
१७.	शिपाई	५
१८.	चौकीदार	१
	एकुण	३४

शेतचारी अस्तरीकरण उप.वि.क्र.१, परभणी

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१

७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
शेतचारी अस्तरीकरण उप.वि.क्र.३, परभणी		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
शेतचारी अस्तरीकरण उप.वि.क्र.४, परभणी		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
शेतचारी अस्तरीकरण उप.वि.क्र.५, परभणी		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२

६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
मांजरा प्रकल्प (भुवि) उपविभाग क्र.२, परभणी		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
भु-विकास (स्था) उप.वि.क्र.१, परभणी		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	१
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	०
५.	कनिष्ठ लिपीक	०
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	०
१०.	चौकीदार	०
	एकुण	९
निम्न दुधना प्रकल्प उपविभाग क्र.४, सातोना		
१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	१
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	०

५.	कनिष्ठ लिपीक	०
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	०
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	०
१०.	चौकीदार	१
	एकुण	९

माजलगाव कालवा उपविभाग क्र.४, परभणी

१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८

माजलगाव कालवा उपविभाग क्र.५७, सेलु

१.	उपविभागीय अभीयंता	१
२.	क.अ.	४
३.	स्था.अ.सहा.	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक	२
६.	टंकलेखक	१
७.	आरेखक श्रेणी-३	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकुण	१८
	एकुण	१७८

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक मुवाढ-२०२५ (प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि आस्था), दि. ०७/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - ३

कार्यालयाचे नांव :- कार्यकारी अभियंता, माजलगांव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे
दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीपर्यंत मुदतवाढ

अ.क्र.	पदांचे नाव	दि.१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
	माजलगांव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ	
१.	कार्यकारी अभियंता.	१
२.	उप कार्यकारी अभियंता	१
३.	स.अ.१/शा.अ./क.अ.	४
४.	स्थापत्य अभि.सहाय्यक	०
५.	विभागीय लेखापाल	१
६.	प्रथम लिपीक	१
७.	आरेखक.	१
८.	सहाय्यक आरेखक	१
९.	वरिष्ठ लिपीक	५
१०.	.अनुरेखक	०
११.	कनिष्ठ लिपीक	४
१२.	दप्तर कारकुन	३
१३.	वरिष्ठ दप्तर कारकुन	१
१४.	टंकलेखक	३
१५.	संगणक	--
१६.	सहाय्यक भांडारपाल	१
१७.	भांडारपाल	१
१८.	वाहन चालक	१
१९.	नाईक	१

२०.	शिपाई	५
२१.	चौकीदार	१
२२.	दफ्तरी	--
	एकूण:-	३६
जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ उपविभाग क्र.१७ केसापूरी		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दफ्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकीदार	१
	एकूण:-	१३
शेतचारी अस्तरीकरण उपविभाग क्र.१० केसापूरी		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दफ्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकीदार	१
	एकूण:-	१३
शेतचारी अस्तरीकरण उपविभाग क्र. ९ सिरसाळा		
१.	उप विभागीय अभियंता	१

२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दफ्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकूण:-	१३
भूविकास (स्था.) उप विभाग क्र.२ परळी वै		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दफ्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकूण:-	१३
भूविकास (स्था.) उप विभाग क्र.३ गंगाखेड		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दफ्तर कारकुन	२

८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकूण:-	१३
	पाटबंधारे उपविभाग अंबाजोगाई	
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दप्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकूण:-	१३
	सिंचन शाखा अंबाजोगाई	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरीक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१

	एकुण	२२
	सिंचन शाखा, केज	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१
	एकुण	२२
	सिंचन शाखा वाण नागापूर	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१
	एकुण	२२
	सिंचन शाखा बोरणा, परळी वै.	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२

३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१
	एकुण	२२
पाटबंधारे उप विभाग तेलगांव		
१.	उप विभागीय अभियंता	१
२.	कनिष्ठ अभियंता	१
३.	स्था. अ. सहाय्यक	०
४.	तांत्रिक सहाय्यक	०
५.	वरिष्ठ लिपीक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	दप्तर कारकुन	२
८.	अनुरेखक	१
९.	टंकलेखक	१
१०.	वाहन चालक	१
११.	शिपाई	२
१२.	चौकिदार	१
	एकूण:-	१३
सिंचन शाखा तेलगांव		
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	स्था. अ. सहाय्यक	१
६.	तांत्रिक सहाय्यक	०
७.	संदेशक	१

८.	संदेश वाहक	०
९.	कालवा चौकिदार	३
१०.	कालवा टपाली	१
११.	शिपाई	१
	एकुण	२२
	सिंचन शाखा सिरसाळा	
१.	शाखाधिकारी	१
२.	दप्तर कारकुन	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरिक्षक	८
५.	हजेरी लिपीक	०
६.	मापी लिपीक	०
७.	स्था. अ. सहाय्यक	१
८.	तांत्रिक सहाय्यक	०
९.	संदेशक	१
१०.	संदेश वाहक	०
११.	कालवा चौकिदार	३
१२.	कालवा टपाली	१
१३.	शिपाई	१
	एकुण	२२
	एकुण एकंदर	२५९

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक-मुवाढ-२०२५ (प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०७/०८/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र. ५

रुपांतरीत अस्थाई आस्थापनेवरील पदे

कार्यालयाचे नांव: कार्यालयाचे नाव, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक. ०३ बीड.
कालावधी: दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	अधिकारी/कर्मचा-यांचे नाव	पदनाम	से.नि.दि.
१.	जा.पा.उप. वि. क्र.२, बागपिंपळगाव सिंचन शाखा क्र. १, नाथनगर (द)	श्री.रंगनाथ शंकर ज-हाड	मजूर	३०-०६-२६
	एकुण	०१		
२.	उपसा सिंचन शा. क्र. १, बोरगाव	श्री.अमीन महंमद शेख, श्री.सुनिल भानुदास खुडे	बि.यंत्रचालक मजूर	३१-१२-२६ ३०-०६-२५
	एकुण	०२		
३.	उपसा सिंचन शा. क्र. २, गेवराई	श्री.जीवन कचरु वराट, श्री.सुरेश कुंडलीक कराडकर श्री.चंद्रकांत बप्पासाहेब गाभुड	बि.यंत्रचालक मजूर मजूर	३०-०८-२९ ३०-०८-२५ ३१-१०-२५
	एकुण	०३		
४.	सिंचन शाखा, गेवराई	श्री.चौदखॉ अहमदखॉ पठाण	मजूर	३०-०६-२६
	एकुण	०१		
५.	सिंचन शाखा सिंदफणा	श्री.किसन भागुजी तुपे	मजूर	३१-०५-२६
	एकुण	०१		
६.	सिंचन शाखा आष्टी	श्री.मारुती आबा पवार,	स्वच्छक	३०-११-२५

	एकुण	०१		
७.	सिंचन शाखा महासांगवी	श्रीमती.उषा भगवान जावळे	मजूर	३१-१०-२८
	एकुण	०१		
एकुण १ ते ७ = १०				

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक-मुवाढ-२०२५ (प्र.क्र.७६/२०२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०७/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र. ६

कार्यालयाचे नाव :- माजलगाव पाटबंधारे विभाग, परली वैजनाथ
रुपांतरीत अस्थाई आस्थापना
कालावधी: दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५

अ.क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	कर्मचाऱ्यांचे नाव	सेवा निवृत्त दिनांक
१	२	३	४	५
१.	जायकवाडी प्रकल्प टप्पा २ , उपविभाग क्र.१७, केसापुरी.	--	--	--
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.५, केसापुरी.	मजूर	धरणीधर व्यंकट फपाळ	३१/०५/२०२६
		एकुण	१	
२.	शेतचारी अस्तरीकरण उपविभाग क्र.१०, केसापुरी.	--	--	
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.७, केसापुरी.	मजूर	अर्जून दगडू गेळे	३१/०५/२०२६
		एकुण	१	
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.९, केसापुरी.	मजूर	रमेश बाबुराव दोडके	३१/०५/२०२५
		एकुण	१	

३.	शेतचारी अस्तरीकरण उपविभाग क्र.९, सिरसाळा.	--	--	--
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.१३, सिरसाळा.	मुकादम	गोविंद दत्तात्रय पाठक	३१/०७/२०२७
		स्वीपर	शेख अली मस्तान	३१/०१/२०२९
		एकुण	२	
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.१४, सिरसाळा.	चौकीदार	अच्युत रामकिसन सोनवणे	३१/०३/२०२५
		मजूर	संपत नामदेव भाले	३०/११/२०२५
		मजूर	दत्ता बाबुराव रुपनर	३१/१०/२०२६
		एकुण	३	
४.	भु-विकास स्थापत्य उपविभाग क्र. २, परळी वैजनाथ.	--	--	--
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.१७, सोनपेठ.	स्वच्छक	आत्माराम रामचंद्र गिते	३१/०३/२०२५
		एकुण	१	
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.१९, सोनपेठ.	चौकीदार	विठठल आनंद कोरे	३०/०४/२०२५
		एकुण	१	
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.२०, परळी वैजनाथ.	मजूर	शेख अयुब पिरमहंमद	३०/०६/२०२५
		मजूर	अनंत राजाराम शिंदे	३०/११/२०२५
		एकुण	२	
५.	भु-विकास स्थापत्य उपविभाग क्र.३, गंगाखेड.	--	--	--
	माजलगाव प्रकल्प सिंचन शाखा क्र.२३, गंगाखेड.	चौकीदार	लहू ज्ञानोबा फड	३१/०७/२०२५
		एकुण	१	
६.	पाटबंधारे उपविभाग माजलगाव, मु. तेलगाव	--	--	--

	सिंचन शाखा, तेलगाव.	मजूर	कमलाकर पांडूरंग सोळंके	३०/०६/२०२५
		मजूर	भरत श्रीहरी सोळंके	३०/०६/२०२६
		एकुण	२	
७.	पाटबंधारे उपविभाग अंबेजोगाई.	--	--	--
	सिंचन शाखा अंबेजोगाई	मजूर	अच्युत बाबुराव माने	३१/०७/२०२९
		मजूर	नारायण नामदेव दराडे	३०/०६/२०२५
		एकुण	२	
एकुण बेरीज			१७	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन